

प्रातः

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई,  
सर्व विभागीय आयुक्त,  
सर्व पोलीस आयुक्त  
सर्व जिल्हादंडाधिकारी,

क्र.बीसीआर ०१२००३/२९९/विशा-५

गृह विभाग (वि) मंत्रालय, मुंबई-३२

दिनांक २४ सप्टेंबर, २००३

### विषय:-चित्रपटगृह चालकांच्या मागण्या

वरील विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की चित्रपटगृह चालकांनी शासनाकडे खालील मागण्या केल्या होत्या.

#### मागण्या

- १) चित्रपटगृहाची आसनसंख्या व आसनव्यवस्था कमी/जास्त करणे करिता चित्रपटगृह चालकांस परवानगी देणे
- २) परवाना नुलनीकरण करताना फिल्म डिस्ट्रीजनचे बाहेरकत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात येऊ नये.
- ३) सध्या एक वर्ष कालावधीकरिता देण्यात येणारा परवाना एक ते तीन वर्ष कालावधीकरिता देणे

शासनाने वरील तीन मागण्या अनुक्रमे खालीलप्रमाणे मान्य केल्या आहेत.

१) गटनिहाय आसनसंख्येच्या बदलास मान्यता देण्यास येऊ नये असे शासन परिपत्रक क्र.बीसीआर ५३८७/२९२/विशा-५, दि.०९.०९.८७ अन्वये सूचना देण्यात आल्या होत्या. तदनंतर अशा प्रकरणावर निर्णय घेण्यासाठी शासन निर्णय क्र.बीसीआर १८९०/७४/विशा-५ दि.१४.०१.९७ अन्वये मा.राज्यमंत्री (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन केले होते त्यामुळे चित्रपटगृहाची आसनसंख्या कमी/जास्त करणे अथवा आसन व्यवस्थेत बदल करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक होते. आता शासनाने उक्त शासन निर्णय दि.१४.०१.१९९७ व शासन परिपत्रक दि.०९.०९.८७ हे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे व शासन त्याऐवजी चित्रपटगृह चालकास चित्रपटगृहाच्या गटनिहाय आसन संख्या कमी जास्त करण्यास तसेच आसन व्यवस्थेत बदल करण्यास परवानगी देत आहे परंतु चित्रपटगृह चालकाने आसनसंख्येत व आसनव्यवस्थेत केलेल्या बदलाबाबत एक महिन्यात परवाना प्राधिकार्यास कळविणे व परवाना प्राधिकार्याने त्याप्रमाणे सहानिशा करणे आवश्यक राहिल अशा सूचना देत आहे.

या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते चित्रपटगृहाच्या आसनसंख्येत बदल करण्यास शासनाने चित्रपटगृह चालकास वरीलप्रमाणे कार्यासही करण्यास परवानगी दिली आहे परंतु चित्रपटगृह चालकास आसनसंख्या/आसनव्यवस्था कमी करून त्या जागेचा

वाणिज्यिक अथवा इतर कारणांकरिता वापर करावयाचा असल्यास सदर जागा महाराष्ट्र चित्रपट (विनियमन) नियम, १९६६ च्या नियम ६ नुसार फक्त चित्रपटगृहाकरिता निश्चित केली असल्याने शासनाची पूर्व मंजूरी घ्यावी लागेल कारण सदर बाब मुंबई नगरपालिका या सदरात मोडत असल्याने बृहन्मुंबई शहरा करिता नगरविकास विभाग अधिसूचना क्र.टीपीसी ४३९९/११०३/सीआर-५३/९२/युडी-११ (आरडीपी) दि.१०.०३.१९९२ व मुंबई व्यक्तिरेक्त इतर परिक्षेत्रात नगर विकास विभागाची अधिसूचना टीपीएस २०९९/३१७/सीआर-३२/युडी-१३, दि.३०.३.९३ नुसार तपासणी करणे आवश्यक आहे. व तसा प्रस्ताव अर्जदाराने परवाना प्राधिकार्यामागील शासनास पाठविणे आवश्यक आहे. परवाना प्राधिकार्याने शासनास प्रस्ताव पाठविताना सोबत त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिप्रायासह उक्त नगरविकास विभागाच्या अधिसूचनेप्रमाणे तपासणी करून शासनास प्रस्ताव पाठविणे आवश्यक राहिल.

२) सध्या परवाना नुतनीकरण करतांना फिल्म डिप्लोमनचे प्रमाणित लघुपट परवानाधारकाने प्रदर्शित केले अथवा नाही याबाबत फिल्म डिप्लोमनचे नगरपालिका प्रमाणपत्र परवाना प्राधिकार्यास सादर करणे बंधनकारक आहे. परंतु आता शासनाने फिल्म डिप्लोमन व्यक्तिरेक्त इतर मान्यता प्राप्त सरकारी, खाजगी संस्था, राज्य शासन यांचे प्रमाणित माहितीपट, लघुपट, चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यास परवानगी देत आहे. परंतु चित्रपटगृह चालकाने कोणत्या मान्यता प्राप्त सरकारी, खाजगी संस्थेचे तसेच शासनाचे प्रमाणित माहितीपट/लघुपट चित्रपटगृहात प्रदर्शित केले त्या संस्थेचे अथवा शासनाचे confirmation letter परवाना प्राधिकार्याकडे सादर करणे बंधनकारक राहिल तसेच फिल्म डिप्लोमनचे प्रमाणित लघुपट प्रदर्शित केले असल्यास फिल्म डिप्लोमनचे प्रमाणपत्र/confirmation letter सादर करणे पूर्वीप्रमाणेच बंधनकारक राहिल. केवळ फिल्म डिप्लोमनचे प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणून परवाना नुतनीकरण थांबविण्यात येणार नाही.

चित्रपटगृह चालकांनी चित्रपटगृहात विज्ञानविषयक चित्रपट, माहितीपट, शैक्षणिक प्रयोजनाच्या सद्देशाने काढलेले चित्रपट, वार्तापट, लघुपट आणि चालू घडामोडी सविषयीचे चित्रपट, माहितीपट, शासनाच्या योजना, प्रकल्प शासनाने जनतेच्या दृष्टीने घेतलेले निर्णय यासंबंधी माहितीपट, लघुपट, वार्तापट, जनतेच्या सुरक्षेच्या कारणास्तव पोलीसांकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचना, महानगरपालिका/नगरपालिका/ग्रामपंचायत दिल्या जाणाऱ्या सूचना प्रदर्शित करून नैतिक व सामाजिक जबाबदारी पार पाडण्याबाबत शासनास सहकार्य करावे. परवाना प्राधिकार्यांनी परवाना प्रदान करतांना परवाना अटीमध्ये याबाबत समावेश करावा. चित्रपटगृह चालकांना त्याअनुषंगाने सूचना द्याव्यात व विनंती करावी.

३) सध्या साधारणतः परवाना एक वर्ष कालावधीकरिता नुतनीकरण करण्यात येतो. परंतु आता चित्रपटगृह चालकाने नियमाप्रमाणे परवाना फी भरून मागणी केल्यास परवाना एक ते तीन वर्ष कालावधीकरिता नुतनीकरण करून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

तथापि, प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यात चित्रपटगृह चालकाने खालील प्रमाणपत्रे परवाना प्राधिकार्यास सादर करणे आवश्यक राहिल.

- १) चित्रपटगृहाचे बांधकाम मजबूत असल्याबाबत कार्यवाही अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रमाणपत्र
- २) चित्रपटगृहातील वीजसंच मांडणी उत्तम असल्याबाबत विद्युत निरीक्षक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांचे प्रमाणपत्र
- ३) चित्रपटगृह आरोग्य दृष्टीकोनातून प्रेक्षकांच्या दृष्टीने योग्य असल्याचे संबंधित आरोग्य अधिकारी यांचे योग्यता प्रमाणपत्र
- ४) चित्रपटगृहात दूरध्वनी कार्यरत असल्याबाबत महानगर टेलीफोन निगम अथवा भारत संचार निगम लि यांचे प्रमाणपत्र
- ५) चित्रपटगृहामध्ये तडीत वाहकाची तरतूद असल्याबाबत विद्युत निरीक्षक अथवा शासन मान्यता प्राप्त लायसन्स विद्युत कंत्राटदार अथवा संस्थेचे प्रमाणपत्र
- ६) चित्रपटगृहानध्ये आग लागू नये म्हणून खबरदारी घेण्यात आल्याबाबत फायर ब्रिगेडचे प्रमाणपत्र
- ७) तिकीट विक्री परवाना दरवर्षी घेण्यात यावा
- ८) पार्कींगची पूर्तता केली असल्याबाबत संबंधित प्रशासकीय अधिकार्याचे प्रमाणपत्र
- ९) प्रमाणित लघुपट चित्रपटगृहात प्रदर्शित केल्याबाबत संबंधित संस्थेचे/शासनानेचे प्रमाणपत्र

परवाना प्राधिकार्याने प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यात त्याच्या परिक्षेत्रातील चित्रपटगृह चालकांनी उक्त प्रमाणपत्रे सादर केली नाहीत याबाबत तपासणी करावी. आवश्यक कागदपत्रे सादर केली नसल्यास सदर प्रमाणपत्रे सादर करण्याबाबत दिनांकित चित्रपटगृह चालकास कळवावे. तसेच बहुविध चित्रपटगृह संकुलातील प्रत्येक चित्रपटगृहाकरिता उक्त नमूद केलेली स्वतंत्र प्रमाणपत्रे चित्रपटगृह चालकाने परवाना प्राधिकार्यास सादर करणे आवश्यक राहिल याची नोंद घ्यावी.

चित्रपटगृह चालकांच्या गृह विभागाशी संबंधित तीन मागण्या शासनाने वरील प्रमाणे मान्य केला असल्याने त्या अनुषंगाने उक्त नमूद केल्याप्रमाणे तात्काळ अंमलबजावणी करावी व संबंधितांना आवश्यक सूचना तातडीने द्याव्यात.

*(दि.तु.प्रभु)*

(दि.तु.प्रभु)

कक्ष अधिकारी, गृह विभाग, महाराष्ट्र शासन